

December 5, 2022

The Secretary,
Listing Department
BSE Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001
Scrip Code: 531642

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, C-1 Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400 051
Scrip Symbol: MARICO

Dear Sir/Madam,

Sub.: Public notice for transfer of equity shares to Investor Education and Protection Fund ("IEPF")

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of the notice published in the Business Standard (English) and Navshakti (Marathi) editions today i.e. December 5, 2022, in accordance with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, requesting the concerned shareholders to lodge claims in respect of 2nd Interim dividend for FY2015-16 that are unclaimed for the last seven years, failing which the said dividend and the shares underlying such dividend shall be liable to be transferred to IEPF.

This is for your information and records.

Thank you.

Yours faithfully, For **Marico Limited**

Vinay M A
Company secretary & Compliance Officer

Encl.: A/a

Marico Limited Regd Office: 7th Floor Grande Palladium 175, CST Roed, Kalina Santacruz (E) Mumbai 400 098, India Tel: (91-22) 6648 0480 Fax: (91-22) 2650 0159

www.marico.com

from wherever you are



The ALL-NEW **Business Standard App** Making Devices Smart, Insight Out.



The Business Standard Morning show

New episodes at 8am, Monday to Friday



Dark mode Introducing dark mode for easy reading



Daily market insights Get detailed analysis and updates



Go offline

Online. Offline. Anytime.

on the share market





Listen on the move



Quick reads For when you don't have time





Business Standard Insight Out





business-standard.com

IN THE COURT OF THE SUBJUDGE . SANKARI. M.C.O.P.No. 634/2012

/vs/ **Rajeswari Appasaheb Patil,** √P,Wadakkal, South Solapur P,Wadakkal, South Solapur (Taluk), blapur - 413 001. Maharashtra.

Notice to 1st Respondent
Take notice that the above petition
for compasation posted on 22.12.2022 for our appearance at 10.00 AM you may in person or through you exparte, and further proceedings will be

S.P.N.MANI, M.A.,B.L Advocate, Salem Dt, Tamilnadu State

...1st Responde

Smt. Indrani Das a member of the Salasar Nagar Bldg, No. 4 Co-Op. Hsg. Soc. Ltd. having address at Navghar Road, Bhayandar (East), 401 105 and holding flat No. 12 of the society, died on 28th Dec. 2021 without making any nomination

The Society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/ objection or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society If no claims/ objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10 a.m. to 5.00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of:

Salasar Nagar Bldg. No. 4 Co-Op. Hsg. Soc. Ltd

Hon. Secretary Date. 05-12-2022

PUBLIC NOTICE

Mr. Hemchand Shivji Savla was holding the premises being Shop No.6 on the Ground Floor of an area admeasuring 230 sq. f Built Up, in the Building known as Anant Coop. Hsg. Soc. Ltd. situated at Thakur Complex, Kandivali (East), Mumbai -400101.

Mr. Hemchand Shivii Savla was also holding 33.33% share in the premises being Flat No.3, H-Wing on the Ground Built Up, in the Building known as Goku Heaven Co-op. Hsg. Soc. Ltd., Thakur Complex, Kandivali (East), Mumbai -400101, along with Mrs. Meena Hemchand Savia & Mr Deenak Hemchand Savia

Mr. Hemchand Shivji Savla was also holding 50% in the premises being Flat No.4, H-Wing on the Ground Floor of an area admeasuring 387 sq. ft. Built up, in the Building known as Gokul Heaven Co-op. Hsg. Soc. Ltd., Thakur Complex, Kandivali (East), Mumbai - 400101, along with Mrs Meena Hemchand Savla.

Mr. Hemchand Shivji Savla died on the date of 08.10.2020 at Mumbai leaving behind his wife 1) Mrs. Meena Hemchand Savla : 2 Mr. Deepak Hemchand Savla (Son) & Ms. Alpa Hemchand Savia (Nee Mrs. Alpa Hiten Bahua) (Married Daughter) as his only heirs & legal representatives as per the law by which he was governed at the time of

1) Mrs. Meena Hemchand Savia: 2) M Deepak Hemchand Savla (Son) & 3) Ms. Alpa Hemchand Savla (Nee Mrs. Alpa Hiten Bahua) (Married Daughter) are the only legal heirs of Late Mr. Hemchand Shivji

1) Mrs.Meena Hemchand Savla & 2) Ms Alpa Hemchand Savla (Nee Mrs. Alpa Hiter Bahua) have released their respective ights title and interest in the above said Flats/Shop in favour of Mr. Deepal

Any person/s who has/have any claim against or to the said Scheduled property o any of them, by way of mortgage, sale transfer, assignment, lease, license, lien charge, trust, gift, exchange, possession easement, tenancy or otherwise nowsoever should intimate the same in writing within 15 days from the date of publication of this notice to the undersign at the address at 102/B wing, A G Park Prabhat Colony, Opposite Railways Quarters. Santacruz (East), Mumbai – 400 055, falling which any such claim into or upon the said flat or any part thereof shall clients will be free to deal with the said lats/Shop without any reference to such

Date: 05.12.2022 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Bilimora (Main), Dist, Navsari, Guiarat, 396321 intends to accept the undermentioned property standing in the name of Mr Pramit Kanubhai Patel & Mrs Kinnary Pramit Patel esiding at 52/B Embassy Apartment, 46 Nepean Sea Road, Mumbai – 400036 as a security for a loan / credit facility requested by one of its customers.

In case anyone has got any right / title / interest / claims over the undermentioned property, they are advised to approach the Bank within 10 days along with necessary roof to substantiate their claim

fino response is received within 10 days, it is presumed that the property is free of any charge / claim / encumbrance and Bank shall proceed with the mortga

Details of property (along with Survey No. / Extent / boundary) Flat No 2402, 24th Floor, admeasuring 163.60 sq.mtrs., along with three car parking spaces No P6-352, P6-353 & P6-, in Wing B, in the building "LODHA MARQUISE", Lodha Park, constructed on the land bearing Cadastral Survey No. 464 of Lower Parel Division situated near Simandhar Jain Temple, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 within Mumbai Municipal Limits and within the Registration District of Mumbai. East: Flat No. B-2403 & Staircase; West: Servant Room, North: Open To Air; South: Lobby

Branch Details / Contact No. Jawahar Road, Bilimora (Main), Dist. Navsari, Gujarat - 396321, Phone : 02634-285387, Mobile – 96876 80711 | Email:bilimo@bankofbaroda.com

Advocate (Name & Contact No.) Mr. Amit S. Kapadia | 98241 49071

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we, DCB Bank Limited are investigating the title of M/s. Huma Exhibitors, a Partnership firm, having its registered office at Huma Cinema compound, L.B.S. Marg, Near Kanjurmarg Railway Station, Mumbai 400 078 (Seller), for purchasing the property, more particularly described in the Schedule hereinbelow mentioned and the same shall hereinafter be referred to as the "Said Property".

Any person/s, company/ies, authority/ies having claims, rights, titles, interests or demand of any nature whatsoever in the said Property or part thereof and with regard to the aforesaid sale or having any objection to the sale and transfer of the Said Property to our Bank by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby requested to make the same known / intimate their objections, if any in writing alongwith the notarised certified true copy of the supporting documents thereof to the undersigned within 15 days from the publication of this notice.

If we are not in receipt of any such claims/ objections within the aforesaid period, then we shall proceed with aforesaid transaction for the said Property and subsequently claims or objections, if any, on the said Property shall be considered to have been waived and/or abandoned and/or cannot be entertained or binding upon our Bank.

SCHEDULE (Description of the Properties)

All that piece and parcel of Shop No. 147, 148 & 149, admg. 600 sq. ft. carpet area, on the first floor in Huma Mall constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 115/B-1, Survey No. 4, Hissa No. 1 (Parts) and Survey No. 60, Hissa No. 1 (Parts) Village – Hariyali, in the Registration District of Bombay City, Taluka Kurla, City Survey Hariyali, at L.B.S. Marg, Kanjurmarg (W), Mumbai – 400 078, owned by M/s Huma

Place: Mumbai Date:05.12.2022

Peninsula Business Park, Tower A, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013.

Indian Bank, Oshiwara Branch

DCB Bank Limited, 601 & 602, 6th Floor,

Mr. Nilesh Bhiwandkar

इंडियन बेक Indian Bank

ALLAHABAD

A Government of India Undertaking OSHIWARA BRANCH: Acropolis, Plot No. 28, Lokhandwala Complex, Opp High Point

Andheri (West), Mumbai - 400053. POSSESSION NOTICE (For Immovable Property)
[Under Rule- 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]
Whereas the undersigned being the Authorized Officer of the Indian Bank, under the

securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice Dated 24.05.2022 upon the Borrower Mr. Jayesh Ganatra Proprietor of M/s. JMG Signature and Mrs. Priya Ganatra (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being. Rs. 2,03,000/ (Rupees Two Lakhs Three Thousand Only) within 60 days from the date of receipt of

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has Taken Possession of the property described nerein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act reac with rule 8 of the said rules, on this date 2nd day December, 2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 52,48,168/- (Rupees Fifty Two Lakhs Fourty Eight Thousand One Hundred Sixty Eight Only) and interest and other charges thereon from date of demand notice The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

Description of Immovable Property: Flat No. 004, Ground Floor, D wing, Gurukrupa Building, Gurukrupa CHSL, Shree Swam

Samartha Nagar, Cross Road No. 2, Lokhandwala Complex, Andheri West Mumbai - 400053 in the Name of Mr. Javesh Ganatra and Mrs. Priva Jayesh Ganatra, with Boundarie s mentioned below: East: Guru Prasad CHSL, West: By SBI/Ashish CHSL, South: By Lokhandwala Cross Road No. 2. North: By residential Authorized Office

Date: 02.12.2022



MARICO LIMITED

CIN: L15140MH1988PLC049208 Registered Office: 7° Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098; Tel. no.: (+91-22) 6648 04800; Fax No.: (+91-22) 2650 0159; Website: www.marico.com; Email: investor@marico.com

NOTICE Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

NOTICE is hereby given to the shareholders of Marico Limited ("Company"), pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with the IEPF Authority Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("IEPF Rules") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "SEBI Listing Regulations"), that the <u>Second Interim Dividend for the Financial Year 2015-16</u> of the Company, which has remained unpaid/unclaimed for the last seven consecutive years and all the shares underlying such dividend, including benefits accruing on such shares i.e hares issued by way of bonus and bonus shares lying in unclaimed suspense account "Bonus Shares") are due to be transferred to the IEPF Authority in accordance with the Act and SEBI Listing Regulations and the procedure set out in the IEPF Rules.

The Company is simultaneously communicating to the concerned shareholders through individual notices regarding the transfer of their dividend and the underlying shares (including Bonus Shares, if any) to the IEPF Authority. The details of the concerned shareholders, whose shares are to be transferred to IEPF Authority, as aforesaid, are hosted on the website of the Company and can be accessed using the link http://marico.com/india/investors, documentation/dividend

or such shares due to be transferred to the IEPF and held in dematerialised form, the Company shall inform the depository(ies) by way of corporate action for transfer of shares in favour of the IEPF Authority. Further, for such shares due to be transferred to the IEPF and held physically, the Company will issue new share certificate(s) in lieu of the original shares ertificate(s) for the purpose of dematerialisation and transfer the shares in favour of the IEPF Authority. The share certificate(s) which are registered in the name of such shareholder will stand automatically cancelled and deemed non-negotiable.

In case the Company does not receive any communication claiming dividend and/or shares <u>(including Bonus Shares, if any)</u> as above from the concerned shareholders by **Tuesday** February 28, 2023 or such other date as may be extended, the Company shall, with a view to omply with the requirements set out in the IEPF Rules, transfer the dividend and shares (including Bonus Shares, if any) as aforesaid to the IEPF Authority within due date, as per the melines prescribed under the IEPF Rules.

No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred (including Bonus Shares, if any) to the IEPF Authority, pursuant to the IEPF Rules However, the concerned shareholders may claim the unclaimed dividend(s) and the share(s) transferred to IEPF Authority (including all benefits accruing on such shares, if any). The same can be claimed by making an application to the IEPF Authority in e-Form IEPF 5, as prescribed under the IEPF Rules which can be accessed from the IEPF website at

In case shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent - Link Intime India Private Limited at C-101, 247 Park, .B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083; Phone: 022-49186270; Fax: (022) 4918 6060; Email: <u>rnt.helpdesk@linkintime.co.in;</u> Website: <u>https://linkintime.co.in/</u>.

or further details, kindly visit: https://marico.com/india/investors/documentation/dividend; BSE- https://www.bseindia.com/; and_The National Stock Exchange of India Limited https://www.nseindia.com/.

Date: December 5, 2022

Vinay M A Company Secretary & Compliance Officer



R. R. Mishra Astrologer, Palmist, nerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile

9820113194 Watch on YouTube: 🍩 आप और आपका भविष्य

DISCLAIMER

The Free Press Journal does no vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM SHAMIR MOHD BAFIO ARDIII HAFIZ TO SAMEER RAFIQ AHMED KHAN AS PER AFFIDAVIT NO. 29AA 505587 I HAVE CHANGED MY NAME FROM SABIRA MOHAMAD RAFIK SOLANKI TO SABIRA MOHD RAFIQ SOLANKI AS PER GOVT. OF MAHA GAZETTE NO: M-22151773. CL-21105 LSMT JOGINDER KALIR IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 634552 LATE EX NK AVTAR SINGH PRESENTLY RESIDENT AT C/6 GITAKIRAN CHS LTD, FOUR BUNGALOW, ANDHERI (W) MUMBAI-400053 HAVE CHANGED MY NAME FROM JOGINDER KAUR TO JOGINDER KAUR BEDI AND DATE OF BIRTH FROM 28 FEB 1941 TO 16 JUN 1939 VIDE AFFIDAVIT DATED 24/11/2022.

I HAVE CHANGED MY NAME FROM MRS. JAGRUTIBEN SUSHILKUMAR MAVANI TO JAGRUTI SUSHILKUMAR MAVANI AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM NAJMUNISSA SHAIKH MOHAMMAD RAUT TO NAJMA NAZIR MULLA AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUI BAHEMAN HABIB CHAUDHARI TO REHMAN CHAUDHARY AS PER AADHAAR CARD NO. 523266228645

I HAVE CHANGED MY NAME FROM AFRIN IBRAHIM SHAIKH TO AFREEN BANC LIYAKAT ALI SANGRAM AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH HAMZA MOHD IBRAHIM TO HAMZA MOHAMMAD IBRAHIM SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-421 D

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH ZUBEIDA TO ZUBEDA MOHD IBRAHIM SHAIKH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM RAJENDRA MANILAL ENGINEER TO MY NEW NAME RAJU MANILAL ENGINEER AS PER AADHAR CARD NO. 8778 2196 2640

I HAVE CHANGED MY NAME FROM DHANAJI YASHWANT PALSAMKAR TO DHANU YASHVANT PALSAMKAR AS PER GAZATTE NO M - 22154766. DATED: 1 - 7 DECEMBER 2022

I HAVE CHANGED MY GIVEN NAME: VENKATASUBRAMANIAN RAMACHANDRAN AND NO SURNAME TO GIVEN NAME: VENKATASUBRAMANIAN SURNAME RAMACHANDRAN AS PER AADHAR NO 751499121590 AND PASSPORT NO R5405697 CL-652

I HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI FIZA RASHID TO FIZA RASHID MANNAN ANSARI AS PER AADHAR CARD.

HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI RASHID TO RASHID MANNAN MOHD NAZIR ANSARI AS PER AADHAR CL-722 A

नावात बदल

मी, माझे जुने नाव कु. प्रियांका प्रदीप प्रंदरे बदलून कु. प्रियांका प्रदीपकुमार प्रंदरे हे नवीन नाव धारण केले आहे. महाराष्ट्र शासन क्र. (एक्स-२०२८९) CL-425

LOSS OF ORIGINAL SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by Hindustan Unilever Limited are stated to have been lost or misplaced and I the registered holder the reof has applied to the company for the issue of Duplicate Certificates

Ledger Folio No.	SEC	Certificate No.	Distinctiv	e numbers	Shares	
HLL2871657	EQT	261082	20627801	20627850	50	
HLL2871657	EQT	423007	24098058	24098073	16	
HLL2871657	EQT	558859	6469676	6469695	20	
HLL2871657	EQT	827921	34916265	34916265	1	
HLL2871657	EQT	1212649	61599180	61599216	37	
HLL2871657	EQT	1623672	107797535	107797571	37	
HLL2871657	EQT	2140667	175136983	175137022	40	
HLL2871657	EQT	2150169	175511799	175511838	40	
The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with						

the above Share Certificates. Finders requested to return the Original Share Certificates to the Company at its registered office at Hindustan Unilever Limited, Investor Service Department, Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri East, Mumbai - 400 099.

के. के. वेल्डिंग लिमिटेड (परिसमापनातील)

सीआयएन: यु२९३८०एमएच२००१पीएलसी१३४०८० नोंद. कार्यालयः १२८, नारायण धुरु स्ट्रीट, मायक्रो हाऊस, मुंबई - ४००००३

स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरीता निमंत्रण (ईओआय)

सदर परिसमापक **मे. के. के. वेल्डिंग लिमिटेड (परिसमापनातील)** हे खालील मिळकतीकरीता ''जे आहे जसे आहे'', "जे आहे जेथे आहे तत्त्वाने'', "जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' विक्री करण्याकरीता इच्छक क्षकारांकडून प्रस्ताव मागवीत आहेत

ı	संच	वर्णन
ı	संच १	कंपनीचे ऋणको
ı	संच २	तळ मजला (मोजमापित अंदाजे १००० चौ.फू.) आणि १ ला मजला (मोजमापित अंदाजे १३००
ı		चौ.फू.), फ्लोरा एव्हेन्यु, १० वा रोड, सांधु गार्डन, चेंबूर, मुंबई ४०० ०७१
ı	संच ३	जमीन येथे सर्व्हे क्र. १७९, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१
ı	संच ४	ऑफिस इमारत येथे नाशिक
ı	संच ५	के के वेल्डिंग लिमिटेड चालू कंपनी

इच्छुक अर्जदारांनी तपशिलवार ईओआय प्रक्रिया दस्तावेजाचा संदर्भ घ्यावा. ईओआय प्रक्रिया दस्तावेज टॅब लिक्विडेशन अन्वये http://headwayip.com परिसमापकांच्या वेबसाईटवर अपलोड केले अहेत. अर्ज करण्याची अंतिम तारिख १७ डिसेंबर, २०२२ रोजी सायं द ५ पर्यंत, याचा एकमेव हेत हा सदर वरील मत्तेची किंमत ठरविणे आहे, जी इन्सॉल्वन्सी ॲण्ड बॅक्रप्टसी कोड, २०१६ च्या तरतुदीनुसार जाहीर ई–लिलावा द्वारे विक्री

संपर्कः पत्रव्यवहाराचा पत्ताः हेडवे रिझोल्यशन ॲण्ड इन्सॉल्वन्सी सर्व्हिसेस प्रा. लि., ७०८, रहेजा सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१, महाराष्ट्र. <mark>ईमेल:</mark> liqkkw@gmail.com, jljain.ip@gmail.com <u>द्र. क्र.</u>

दिनांकः ५ डिसेंबर, २०२२ ठिकाणः मुंबई

जयंती लाल जैन-परिसमापव आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१५९२/२०१९-२०/१२/X



मॅरिको लिमिटेड

सीआयएन : L15140MH1988PLC049208 नोंदणीकृत कार्यालय: ७ वा मजला, ग्रॅन्ड पलाडियम, १७५, सीएसटी रोड, कालिना,

सांताक्रझ (पूर्व), मुंबई - ४०० ०९८. दूर. क्र. : (+९१-२२) ६६४८ ०४८० फॅक्स क्र. : (+९१-२२) ०२२-२६५० ०१५९ वेबसाइट : www.marico.com ई-मेल : investor@marico.com

सूचना

विषय : कंपनीच्या समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण

कंपनी कायदा. २०१३ **(''कायदा'')** च्या तस्तदी सहवाचन आयर्डपीएफ प्राधिकारी (लेखा. लेखापरीक्षण स्थानांतरण व परतावा) नियम, २०१६, वेळावेळी सुधारित ("आ**यईपीएफ नियम**") व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सेबी सूची विनियमन) यांच्या अनुपालनांतर्गेत मॅरिको लिमिटेड (''कंपनी'') च्या भागधारकांना सदर सचना देण्यात येत आहे की. कंपनीचा. वित्तीय वर्ष २०१५-१६ करिताचा द्वितीय अंतरिम लाभांश जो लागोपाठ सात वर्षांच्या कालावधीकरिता अप्रदानित/ दावारिहत राहिला होता त्याचे तसेच अशा लाभांशाशी संबंधित शेअर्स, यांमध्ये अशा शेअर्सवरील प्राप्त लाभ जसे बोनसदारे जारी शेअर्स तसेच दावारहित सस्पेन्स अकाऊंटमध्ये असलेले बोनस शेअर्स (''बोनस शेअर्स") यांचे कायद्यांतर्गत व आयईपीएफ नियमांमध्ये विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरण करण्यात येईल.

त्याच वेळी. संबंधित भागधारकांना त्यांचे अप्रदानित/दावारहित लाभांश रकमेकरिता आयर्डपीएप प्राधिकाऱ्यांकडे दावा करण्यासाठी कंपनी पत्रव्यवहार करीत आहे. ज्या भागधारकांचे शेअर्स वरीलप्रमाण आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत अशा संबंधित भागधारकांचा तपशील कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात आलेला आहे जो <u>http://marico.com/india/investors</u>, documentation/dividend या लिंकअंतर्गत प्राप्त करता येऊ शकेल.

डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात भागधारक असलेले भागधारक व ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात येणार आहेत अशा भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्या नावे शेअर्सच्या स्थानांतरणाकरिता कॉर्पोरेट ॲक्शनद्वारे कंपनी डिपॉझिटरीना सुचित करील व कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात कंपनी डीमटेरियलायझेशनकरिता मूळ शेअर्स प्रमाणपत्रांच्या बदल्यात नवीन शेअर प्रमाणपत्रे वितरीत करील व शेअर्सचे आयर्डपीएफ प्राधिकाऱ्यांच्या नावे स्थानांतरण करील. अशा भागधारकांच्या नावे नोंदीत असलेले शेअर प्रमाणपत्र आपोआप रद्द ठरतील व ती वापरण्यायोग्य राहणार नाहीत.

संबंधित भागधारकांकडून कंपनीला मंगळवार. दि. २८.०२.२०२३ पर्यंत वा विस्तारित अशा अन्य तारखेपर्यंत कंपनीला दावारहित लाभांश व /वा वर उल्लेखित केल्यानुसार शेअर्स (बोनस शेअर्स, काही असल्यास त्यांसमवेत) यांचा दावा करणारा कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास, नियमांतर्गत विहित आवश्यकतांचे व /वा वर उल्लेखित केल्यानुसार शेअर्स (बोनस शेअर्स, काही असल्यास त्यांसमवेत) यांचे स्थानांतरण करील

आयईपीएफ नियमानुसार आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात आलेले दावारहित लाभांश व /वा वर उल्लेखित केल्यानसार शेअर्स (बोनस शेअर्स, काही असल्यास त्यांसमवेत) यासंदर्भात कंपनीविरोधात कोणताही दावा करता येणार नाही. तथापि, भागधारकांना दोन्ही आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात आलेले दावारहित लाभांश व शेअर्स (अशा शेअर्सवरील लाभ, काही असल्यास) त्याकरिता आयईपीएफ नियमानुसार विहित आयर्डपीएफ प्राधिकाऱ्यांकडे ई-फॉर्म आयर्डपीएफ ५ अंतर्गत अर्ज करून दावा करता येईल व सदर फॉर्म आयर्डपीएफ वेबसाइट www.iepf.gov.in वरून प्राप्त करता येऊ शकेल. सदर प्रकरणी भागधारकांना काही प्रश्न असल्यास त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट – लिंक

इन टाइम इंडिया प्रा. लिमिटेड पत्ता : सी - १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई -४०० ०८३, दूरध्वनी (०२२) ४९१८ ६२७०, फॅक्स (०२२) ४९१८ ६०६०, ई-मेल : mt.helpdesk@ linkintime.co.in. वेबसाइट https://linkintime.co.in/ येथे संपर्क साधावा पुढील तपशिलाकरिता कृपया भेट द्या : https://marico.com/india/investors/documentation.

dividend;

बीएसई : <u>https://www.bseindia.com/</u> आणि

दिनांक: ०५.१२.२०२२

व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>https://www.nseindia.com/</u>

मॅरिको लिमिटेड करिता विनय एम ए कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

COTTON ASSOCIATION **OF INDIA NOTICE**

NOTICE is hereby given that the One-Hundredth Annual General Meeting of COTTON ASSOCIATION OF INDIA will be held on Friday, the 23rd December 2022 at 3.00 p.m. in the Conference Room of the Association, 2nd Floor, Cotton Exchange Bldg. Cotton Green, Mumbai 400 033 to transact the business as set out in the Notice dated 1st December 2022, which has been sent to the members of the Association.

By Order of the Board,

Sd/ **Amrendra Singh** Secretary Cotton Exchange 2nd Floor, Cotton Green Mumbai 400033 Dated: 5th December 2022

जाहीर सूचना

याद्वारे कळविण्यात येत आहे की आम्ही डीसीबी बँक लिमिटेड, **मे. हुमा एक्झिबिटर्स**.,भागीदारी संस्था ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे हमा सिनेमा कम्पाउंड, एल. बी. एस. मार्ग, कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन जवळ मंबई ४०० ०७८ (विक्रेता), यांचे खालील परिशिष्टात विशेष विवरणित मिळकत आणि ती सदर मिळक

असा संदर्भ खरेदी करीता नामाधिकार तपासत आहे. कोणीही व्यक्ती, कंपनी, प्राधिकारी ज्यांचे सदर मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भागा मध्ये विक्री, बक्षीस भाडेपट्टा, वारसाहक्क, विनिमय, गहाण, प्रभार, ग्रहणाधिकार, विश्वस्त, ताबा, सुविधाधिकार, जप्ती किंवा अन्यथा कोणत्याही स्वरूपात आमच्या बँकेस सदर मालमत्तेची विक्री आणि हस्तांतरण करण्यास कोणतेर्ह आक्षेप असतील किंवा वरील विक्री संदर्भात आणि सदर मालमत्ता किंवा त्यातील भागा संदर्भात कोणत्याही स्वरूपातील कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, हितसंबंध किंवा मागणी असले तर त्यांना याद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सदरह सचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत समर्थनीय कागदोपत्री पराव्यांच्या नोटरीकत प्रमाणित प्रतींसह आपले दावे किंवा आक्षेप यांची माहिती लेखी स्वरूपात

विहित कालावधीमध्ये जर असे कोणतेही दावे/आक्षेप जर आम्हांस मिळाले नाहीत तर आण्ही सदर मालमत्तेचे ञ्चवहार संदर्भात पुढील कार्यवाही करण्यास स्वतंत्र अस् आणि विहित कालावधी नंतर सदर मालमत्तेवरील दावे किंवा आक्षेप, जर कोणते असतील, तर ते सोडून दिले असल्याचे आणि /किंवा माफ केले असल्याचे मानले जाईल आणि/किंवा आमच्या बँकद्वारे त्यांवर कोणताही विचार केला जाणार नाही आणि ते बँकेसाठी बंधनकारक देखील राहणार नाहीत.

परिशिष्ट

ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस याद्वारे कळविण्यात येते की. शिव दर्शन प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. चे सदस्य श्री. उगमशी भारमल गाला (मयत), ज्यांचा पत्ता येथे शॉप क्र. ०२, शिव दर्शन प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., एम.जी. रोड, सांताकुझ (पश्चिम), मुंबई -४०००५४ यांचे विभिन्न क्र. ०६ ते १० मुळ शेअर्स प्रमाणपत्र क्र. ०२ हरवले/गहाळ झाले आहे. सदर सदस्य यांनी प्रतिलिपी शेअर्सकरिता सोसायटीला अर्ज केला आहे. सदर सोसायटी यादारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीकरिता दावेदार/आक्षेपक किंवा आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे आणि आक्षेप सदर सचनेच्या प्रकाशनापासन १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीकरिता त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावे किंवा आक्षेपांच्या परक दस्तावेज आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह शिव दर्शन प्रिमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लि. चे सचिव यांच्याकडे मागवित आहे. जर उपरोक्त कालावधीत कोणतेही दावे किंवा आक्षेप प्राप्त झाले तर सोसायटीच्या उपविधीअंतर्गत दिलेल्या तरतुदींनुसार

जर सोसायटीला दावे/आक्षेप प्राप्त झाले तर सोसायटीच्या उपविधीअंतर्गत दिलेल्या तरतुदींनुसार त्यावर कार्यवाही केली जाईल. शिव दर्शन प्रिमायसेस को-ऑप.

सदर सोसायटी प्रतिलिपी शेअर

प्रमाणपत्र जारी करण्यास मुक्त असेल.

सोसा. लि. च्या करिता आणि वतीने सही/- सचिव

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०५.१२.२०२२

PUBLIC NOTICE

Notice is Hereby Given to the Public at Large that my client, Mrs. Heler Godinho is one of the co-owners of and / or seized and possessed of and / or otherwise well and sufficiently entitled to ancestra property originally belonging to he parents Mr. John Ignatius Gome and Mrs. Mary Gomes at Mira Road and Bhayander amongst other places as well as absolute ownership of he self acquired property, both immovable and movable ("Properties").

My client's brother, Mr. Cletus D. mes along with purporting to be an advocate visited my client who is 94 years old at he residence on 14th of September 2022 at around 7 p.m. and forced her out of her bed and made he sign various property and other documents and papers, in a fraudulent manner, without he nowledge and informed consen and my client does not know wha she signed and why she was made to sign various documents and papers by her brother, Mr. Cletus D. Gomes and someone purporting to be an advocate. Requests by my client's daughters for details and copies of the above various propert and other documents and paper have been ignored and neglected by Mr. Cletus D. Gomes.

My client addressed a Notice date October 2022 to Mr Cletus calling upon him to forward all the scanned copies of all the various property and other documents and papers on which the signatures of my client were obtained, in a fraudulent manner, without he nowledge and informed consen and to forthwith stay his hands and not use either of those document and papers without the express prior written consent of my client. That as such, Mr. Cletus D. Gome has no right of any nature whatsoev to in any manner use the various property and other documents and papers on which the signatures of my client were obtained, in a fraudulent manner, without he knowledge and informed consenas regards the properties, withou the express written consent of my client and as such the public a arge is hereby called upon to refrain from in any manner dealing with Mr. Cletus D. Gomes with respect to the properties and let i be known that any dealing with Mr. Cletus D. Gomes on and from the date of the said Notice shall have no effect and shall in no manner be binding upon my client and any person dealing with Mr. Cletus D. Gomes with respect to the properties shall do so at their own risk as to costs and consequences Dated this 5th day of December, 2022

(Aditva N. Sashittal) Advocate, Bombay High Court F/4 Saraswat Colony, Laxmi Road, Santacruz (West),Mumbai – 400054 M: +91 9820145079 E: adityas174@gmail.com

(मालमत्तेचे तपशील)

मे. हुमा एक्झिबिटर्स यांच्या मालकीची एल. बी. एस. मार्ग, कांजूरमार्ग (पश्चिम), मुंबई ४०० ०७८ येथील सीटीएस क्र. ११५/बी-१, सर्व्हें क्र. ४, हिस्सा क्र. १ (भाग), आणि सर्व्हें क्र. ६०, हिस्सा क्र. १ (भाग) व्हिलेज हरियाली, तालका कर्ला धारक जमीनीचे सर्व भाग आणि हिस्से यांवर बांधण्यात आलेले हमा मॉल मधील पहिल्या मजल्यावरील मोजमाप ६००चौ. फू. कार्पेट एरियाचे शॉप क्र. १४७, १४८ आणि १४९ चे निलेश भिवंदकः

दिनांक: ०५.१२.२०२२

हेड ऑफ प्रॉपर्टीज डीसीबी बँक लिमिटेड, ६०१ आणि ६०२, ६वा मजला पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर ए, सेनापती बापट मार्ग लोअर परळ, मुंबई ४०० ०१३

> जोडपत्र-१३ प्रपत्र क्र. २३ (नियमावली ३७(१) पहा) सर्व अनुज्ञेय माध्यमार

वसली अधिकाऱ्यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३), १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर - ३० ए, वाशी, नवी मुंबई - ४००७०३ लिलाव विक्रीची तारीख: १०/०१/२०२३

विक्रीची उद्घोषणा: स्थावर मिळकत रिकव्हरी ऑफ डेक्टस् ॲण्ड बँकरप्टसी ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम. १९६१ च्या द्सऱ्या परिशिष्टाच्या नियम ३७, ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा पंजाब नॅशनल बँक विरुध्द मे. पटेल ॲग्रो फार्म खान

(प्रक-१) मे. पटेल अंग्रो फार्म खान.

. ५०२, डी-१/४, यमुना नगर, न्यू लिंक रोड, ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३ **आणि येथे सुध्दा** गाळा क्र. २५ आणि २६, सर्व्हे क्र. २७३बी, गाव मंगाठाणे, मॅडमआटा फॅक्टरी समोर, कूड्स जवळ, भिवंडी वाडा रोड, तालुका वाडा, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र (प्रक-२) मे. पटेल इंटरप्रायजेस.

. गाळा क्र. २५ आणि २६, सर्व्हे क्र. २७३बी, गाव मंगाठाणे, मॅडमआटा फॅक्टरी समोर, कूडुस जवळ, भिवंडी वाडा रोड, तालुका वाडा, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र.

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी**, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)** यांनी संयुक्त आणि वेगवेगळे प्रक कडन रु. १७५०००.०० (रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार मात्र) चा खर्च आणि व्याजासह रु. ३०७०४९४७.०० (रुपये तीन कोटी सात लाख चार हजार एकशे सत्तेचाळीस मात्र) च्या कमेच्या वसुलीसाठी <mark>ओए/७८२/२०१६ मध्ये वसुली प्रमाणपत्र क्र. आरसी/२६४/२०१९</mark> काढले आणि तुम्ही प्रक यांनी प्रमाणपत्र धारक बँक/वित्तीय संस्थेला थकबाकी चुकती करण्यास कसूर केली. आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली प्रमाणपः कर्जदारांनी गहाण/जप्त केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले.

सूचना याद्वारे देण्यात येते की जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास सदर मिळकत ई-लिलावा . १०/०१/२०२३ रोजी सं. ०४.०० ते सं.. ०४.१५ दरम्यान विकण्यात येईल आणि बोली वेबसाईट http://www.bankeauctions.com मार्फत ऑनलाईन/ऑफलाईन मार्फत करण्यात येईल.

लिलाव सेवा पुरवठादारांकरिता प्राधिकत संपर्क व्यक्तीचा तपशिल आहे. नाव : **सी१ इंडिया. मोबाईल क्र** ९५९४५९७५५५, ईमेल : support@bankeauctions.com. लिलाव सेवा पुरवठादारांकरिता प्राधिकृत बँक अधिकाऱ्यांचा तपशिल आहे नाव : **संदीप नंबाळकर** मोबाईल क्र. ९४०३९६९३०६, ई-मेल : cs8325@pnb.co.in, पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी.

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादी/प्रक च्या मिळकतीची विक्री आणि सट मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्य

हिश्स्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थाबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी +व्याज+खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज आणि खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल. विक्रीसाठी सर्वसामान्य जनतेला एकतर व्यक्तीशः किंवा प्राधिकत प्रतिनिधी मार्फत आमंत्रित करण्यात ये आहे. विक्रीशी संबंधित कोणतीही कती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे

विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शतींच्या अधीन होर्दल . जोडलेल्या परिशिष्टांत विनिर्दिष्टीत केलेले तपशील निम्नस्वाक्षरीकारांच्य सर्वोत्तम समजतीप्रमाणे कळवले

आहेत परंतु, उद्घोषणेतील कोणत्याही त्रुटी, गैरविधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास जिच्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत परिशिष्टांत दिली आहे.

III. किती रकमेने बोली वाढवायची ती नमुद केली आहे. बोली लावलेली रक्कम किंवा बोलीदार याबद्दल कोणताही विवाद उदभवल्यास तो संच पुन्हा लिलावात ठेवला जाईल किंवा रद्द केला जाईल. IV. सर्वोच्च बोलीदाराला कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून तेव्हाच घोषित केले जाईल जर तो/ती/ते बोलीसाठी पात्र असतील तसेच त्याने/तीने/त्यांनी लावलेल बोलीची रक्कम राखीव किंमती पेक्षा कमीन नसेल देऊ केलेली रक्कम पुरेशी नसल्याने स्विकारण्यासारखी नसल्याचे सरळ सरळ दिसत असल्यास सर्वोच्च बोर्ल

. स्विकारण्यास नकार देण्याचा स्वेच्छानिर्णय निम्नस्वाक्षरीकार घेऊ शकतात. V. प्रत्येक इच्छुक बोलीदारांनी इसारा अनामत रक्कम (इअर) चे प्रदान वसु<mark>ली अधिकारी, कर्ज वसुली</mark> **न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)** च्या नावातील डीडी/पे ऑर्डर द्वारा करावे जे आर. ओ./ कोर्ट ऑक्शनर**, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआस्टी ३)** यांच्याकडे जमा करावे किंवा ऑनलाईन पद्धतीने आस्टीजीएस/एनईएफटी मार्फत/थेट **खाते क. १०४३०१०००२२९४५** मध्ये प्र. धारक बँकेच्या **बँक** ऑफ बडोदा च्या नावात आयएफएससी कोड क्र. BARBOVASHIX मध्ये जमा करावी व मिळकतीचे तपशिलासह, पॅन कार्ड ची प्रत, पत्ता पुरावा आणि ओळखीचा पुरावा, ईमेल आयडी, मोबाईल क्र. आणि कंपनी असल्यास कंपनीचे ॲटर्नी/प्रतिनिधीत्वास संमती देणारे अन्य कोणतेही दस्तावेज जमा करावेत व असे जमा करण्याची पावती/काऊंटर फॉईल सादर करावी. त्यानंतर जमा केलेली इअर लिलावात सहभागासाठी पात्र समजली जाणार नाही.

इसारा अनामत रक्कम (इअर), राखीव किंमत आणि बोली वाढीची रक्कम खालीलप्रमाणे निश्चि केलेली आहे

संच	मिळकतीचे तपशिल	इअर रक्कम	राखीव किंमत	बोली वाढीची रक्कम
क्र.		(रु.त)	(रु.त)	च्या पटीत (रु.त)
१	इंडस्ट्रियल गाळा क्र. २५ ते ई- २६, तळ मजला, पटेल एंटरप्रायझेस, गट क्र. २७३वी, मॅडम आटा फॅक्टरी समोर, उचाट रोड, कुड्स वाडा रोड, गाव मागाठाणे, तालुका वाडा, जिल्हा पालघर-४२१३१२	४९८०००	४९८०००	२५०००/-

नियत तारीख आणि वेळेनंतर प्राप्त होणारी इअर फेटाळली जाईल आणि इअर पोटी प्रदान केलेली रक्कम ई लिलाव प्रपत्रात त्यांनी दिलेल्या पर्यायानुसार परत केली जाईल. बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे सक्षम पाधिकाऱ्यांनी जार केलेली वैध दिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र असर पाहिजे बोलीमध्ये त्याला/तिला भाग घेणे शक्य वहावे म्हणन सत्य दिजीरल सिस्नेचर प्रमाणपूर्व ऑकरीव्ह जीमेल आयडी व इंटरनेट कनेक्शनसह कॉम्प्युटर टर्मिनल/सिस्टीम मिळवण्याची जबाबदारी बोलीदारांची असेल. ऑनलाईन बोलीच्या वेळेत डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र आणि कनेक्टीव्हीटी संबंधातील कोणत्याही समस्या बोलीदारांनी सोडवायच्या आहेत आणि या बाबतीत कोणतेही दावे विचारांत घेतले जाणार नाहीत लिलावाच्या दिलेल्या वेळेच्या शेवटच्या ५ मिनिटांत बोली वाढवल्यास अन्य बोलीदारांना त्यांच्या बोली वाढवणे शक्य व्हावे म्हणून ५ मिनिटांच्या अतिरिक्त वेळेने लिलावाची वेळ वाढवली जार्डल आणि अशा वाढीव ५ मिनिरांच्या वेळेत कोणतीही वाद केली नाही तर लिलाव प्रकिया समाप्र होर्दल -जंगम/स्थावर मिळकतीच्या बाबतीत प्रत्येक संचाची किंमत विकीच्या वेळेस किंवा विकी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या निर्देशांनसार त्यानंत त्तगेच प्रदान करावी, आणि प्रदानात कसुर केल्यास मिळकत पुन्हा विक्रीसाठी लिलावासाठी ठेवली जाईल. यशस्वी बोलीदारांना विक्रीची २५% किंमत इ.अ.र. समायोजित करून विक्री निश्चित झाल्याच्या पुढील दिवसापर्यंत वरील तपशिलानुसार सदर खाल्यात/डिमांड ड्राफ्ट/बँकर चेक/पे ऑर्डर ने प्रदान करावी लागेल जर पुढील दिवस सुट्टी किंवा रविवार असेल तर त्या पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रदान करावी

खरेटीटारांनी विकीची उर्वरित ७५% रक्कम विकीच्या तारखेपासन १५ व्या दिवशी किंवा त्यापर्वी प्रदान करावी आणि १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टी असेल तर वरील विहित स्वरुपात १५ व्या दिवसानंतरच्या पहिल्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रदान करावी लागेल. वरील व्यतिरिक्त खरेदीदारांना वसुली अधिकारी**, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)** यांच्याकडे रु. १,०००/ पर्यंत २% दराने आणि रु. १,०००/*-*च्या सदर रकमेपेक्षा जास्त असल्यास १% दराने पाऊंडेज फी डीडी द्वारा रजिस्ट्रार, **कर्ज वसुली** न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) च्या नावे जमा करावी लागेल.

विहित मुदतीत प्रदानात कसुर केल्यास, विक्रीचे खर्च भागवन जमा केलेली रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसुरवार खरेदीदारांना मिळकतीवरील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्याच्या कोणत्याही हिश्श्यावर कोणतेही हक्क सोडावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल.

उच्चतम बोलीदारांचा वसुली अधिकारी**, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)** यांनी विक्रीस संमती दिल्या खेरीज सर्वोच्च बोलीदारांना मिळकतीवर कोणतेही अधिकार /हक्क नसतील. अयशस्त्री बोलीदारांनी जमा केलेली इअर ची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा केलेल्या इअर च्या बाबतीत ऑनलाईन पद्धतीने व डीडी/बीसी/पे ऑर्डरने जमा केलेल्या इअर च्या बाबतीत ती हाताने परत केली जाईल.

ई-लिलाव इअर प्रपत्रासह छाया प्रतीचा मूळ ओळख पुरावा बरोबर आणावा. इ.अ.र. रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. ई-लिलाव इअर प्रपत्रात नमूद केलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावात विक्री प्रमाणपत्र देण्याचे ,

त्यांना समाविष्ट करण्याची कोणतीही विनंती विचारांत घेतली जाणार नाही. जर मिळकतीच्या एकापेक्षा जास्त बाबी विक्रीसाठी आणल्या तर अशा मिळकतीची विक्री सोयीनुसार केली जाईल आणि विक्री सूचनेत दिल्याप्रमाणे क्रमवार करण्याचे बंधन नसेल. एनआरआय बोलीदारांनी भारतीय दतावास (एम्बसी) कड्डन रितसर पृष्ठांकन केलेल्या त्यांच्या पासपोर्टच्य

छायाप्रत पानाची प्रत जोडणे आवश्यक असेल. जंगम/स्थावर मिळकत **''जे आहे जेथे आहे आणि जसे**

आहे तत्वाने'' आणि प्रकाशन आकार, महसूली व अन्य भार यांच्या अधीन होईल. निम्नस्वाक्षरीकार

अवास्तव वाटल्यास कोणत्याही किंवा सर्व गोष्टी स्विकारण्याचे किंवा फेटाळण्याचे अधिकार राखुन ठेवत आहेत किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी लिलाव पुढे ढकलू शकतात. ह्या विक्रीच्या उद्घोषणेचे तपशील वेबसाईट www.drt.gov.in वर पाहता येतील.

मिळकतीचे परिशिष्ट:						
संच	विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर केलेले		
क्र.		तिच्या	बांधील असेल	कोणतेही दावे		
		हिश्श्यावर	अशा कोणत्याही	आणि त्यांचे स्वरुप		
		आकारलेला	भारांचे तपशील	व मूल्य याबाबतचे		
		महसुल		ज्ञात तपशील		
ع	इंडस्ट्रियल गाळा क्र. २५ ते ई- २६,	माहीत नाही	माहीत नाही	माहीत नाही		
	तळ मजला, पटेल एंटरप्रायझेस, गट					
	क्र. २७३बी, मॅडम आटा फॅक्टरी					
	समोर, उचाट रोड, कुडुस वाडा रोड,					
	गाव मागाठाणे, तालुका वाडा, जिल्हा					
	पालघर-४२१३१२.					

बोली प्राप्त करण्याची अंतिम तारीख ०९/०१/२०२३ रोजी सायं. ४.३० पर्यंत कबाकी रक्कम रु. ५,५५,७४,४६२/- (अंदाजे) माझ्या हस्ते आणि शिक्क्याने ह्या ०३/१२/२०२२ रोजी दिले.

टीप : निरिक्षणाची तारीख ०४/०१/२०२३ रोजी स. ११.०० ते दु. ४.०० दरम्यान



आयडीएफसी फर्स्ट बॅक लिमिटेड

(पूर्वी आयडीएफर्सी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफर्सी फर्स्ट बँक लिमिटेड नावे ज्ञात) . नीआयएन: एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२

गेंदणीकत कार्यालय : केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेत, चेन्नई–६०००३१

द. : +९१ ४४ ४५६४ ४०००, फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२

IDFC FIRST Bank

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना

खालील कर्जदार आणि सह–कर्जदार यांनी **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी जात)** कड़न खालील नमद तारण कर्जे प्राप्त केली. खालील नमद कर्जदार आणि सह-कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकर्तींच्य गहाणाद्वारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्ज करार यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसूरवार ठरले आणि अनियमित बनले, त्यांची कर्जे ही भारबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आली. <mark>आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड</mark> आणि <mark>आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात</mark>) ला त्यांच्याद्वारे देय थकबाकी रककम ही खालील कोष्टकात अधिक विशेषत: जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद केलेली आहे आणि सदर रकमेवरील पुढील व्याज सुद्धा लागू आहे आणि ते त्यांच्या संबंधित तारखेपासून परिणामांसह सांपार्श्विक दराने प्रभारित असेल

आ. क्र.	कर्जखातेक्र.	कर्जाचा प्रकार	कर्जदार आणि सह-कर्जदाराचे	कलम १३(२) सूचनेची	कलम १३ (२) सूचनेनुसार	मिळकतीचा पत्ता
			नाव	तारीख	थकीत स्क्रम	
8	१००७९९२८७४९	पीबीबी डायनॅमिक ओव्हरडाफ्ट	१. मे. अवनीश एंटरप्रायझेस २. अवनिथा बन्ने	२६.११.२०२२	भारु. ५२,०६,२८३.००/-	खोज-खुंटावली, तालुका अंबरनाथ आणि नोंदणीकृत उप-जिल्हा उल्हासनगर, जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा ठाणे च्या गाव हदीमधील
		सिक्युअर्ड सिक्युअर्ड	३. येल्लाप्पा बन्ने			अंबरनाथ इंड. एरिया मधील प्लॉट क्र. ३० वर उभे २ऱ्या मजल्यावरील युनिट क्र. २०१, मोजमापित
						५४.१२ चौ.मीटर्स (चटई क्षेत्र) चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पूर्वः झोपडपट्टी, पश्चिमः कल्याण बदलापुर रोड, उत्तरः प्लॉट क्र.
						३१ फॅक्टरी, दक्षिण: बांधकाम बिल्डिंग अंतर्गत प्लॉट क्र. २९-इंडस्ट्रियल.

तुम्हाला याद्वारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत इतर दर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासूनचे त्यावरील व्याजाच्या सांपार्श्विक दरास वरील कोष्टकात तपशिलवार दर्शविल्यानुसार आ<mark>यडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक</mark> लिमिटेड अशी जात) ला थकीत रक्कम देय करण्यासाठी बोलाविले आहे. कसर केल्यास निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) च्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमूद गहाण मिळकर्तींच्या विरोधात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रतिबंधित असेल. पुढे तुम्हांला सदर तारण मत्तेची विक्री /भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये मज्जाव असेल.

> प्राधिकत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

प्रमाणपत्र धारक (मूळ अर्जदार)

दिनांक: ०५.१२.२०२२ (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ठिकाण: ठाणे

> नि. क्र. १५३ नोंद. ए/डी/दास्ती/चिकटवणे/ढोल वाजवणे व प्रकाशन/डीआरटीचा सूचना बोर्ड विक्री उद्घोषणा

वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्ज वसली न्यायाधिकरण-॥, मुंबई

एमटीएनएल भवन, ३ रा मजला, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५

आर. पी. क्र. १०९/२०१६ दिनांक: २८.११.२०२२ रिकव्हरी ऑफ डेब्ट्स ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये

प्रमाणपुर कर्जना मे. प्लॅनेट वर्ल्डवाईड प्रा. लि. व अन्य

प्र. क.–१: मे. प्लॅनेट वर्ल्डवाईड प्रा. लि., ३४ फैझ एड्रोस प्रिमायसेस, ३७१/३७३, नरसी नाथा स्ट्रीट, मस्जिद बंदर (प.), मुंबई–४०० ००९ आणि केबिन क्र. २. कार्यालय क्र. ३०३. रिमसन इस्टेट, माईंडस्पेस, लिंक रोड लगत, मालाड (प.), मुंबई–४०० ०६४.

प्र. क.–२: श्री. महि<mark>पाल पुनामिया,</mark> केबिन क्र. २, कार्यालय क्र. ३०३, रिमसन इस्टेट, माईंडस्पेस, लिंक रोड लगत, मालाड (प.), मुंबई–४०० ०६४. प्र. क.-३: मॉटी थँकी, बी-७०५, सेरेनिटी हाईट्स, माईंडस्पेस, मालाड लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०० ०६४.

युनियन बँक ऑफ इंडिया, संत तुकाराम रोड शाखा

प्र. क.–४ः सौ. शर्मिल थँकी, बी–७०५, सेरेनिटी हाईट्स, माईंडस्पेस, मालाड लिंक रोड, मालाड (प.), मुंबई–४०० ०६४.

<mark>प्र. क.–५: सौ. कल्पना शर्मा,</mark> बी–४०५/४०६, अहिंसा निकेतन, मिकी मेहता जीमसमोर, अहिंसा मार्ग, मालाड लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई–४०० ०६४ **प्र. क.-६: जावेद बकाली,** १/२०२, सुलतानबाद, २ रा मजला, बेहरामबाग रोड. जोगेश्वरी (पश्चिम), मंबई-४०० १०२.

प्र. **क.-७: सौ. असिफन बकाली.** १/२०२, सलतानबाद. २ रा मजला, बेहरामबाग रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४०० १०२. ज्याअर्थी, नामदार पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याजासह रु. १०,९३,६९,३१८.०० च्या बसुलीसाठी मूळ अर्ज क्र. ०२११/२०१३ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमाप्रमाणे रु. २३,४४,३०,८६३.०० (विक्रीची तारीख म्हणजेच **१२.०१.२०२३** पर्यंत) ची रक्कम पुढील व्याज आणि प्रभार यासह एकत्रितपणे वसुलीयोग्य आहे.

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले. आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. १०,९३,६९,३१८.०० सह दंड आणि वसुली आणि/िकंवा प्रदानापर्यंत अर्ज दाखल झाल्याच्या तारखेपासून **गासिक आधारे १४.७५ % दराने पढील व्याज** ही रक्कम थकीत आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत १२.०१.२०२२ रोजी द. २.०० ते द. ३.०० दरम्यान आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) **ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली ई-**प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिसची वेबसाईट https://drt.auctiontiger.net, ज्यांचा पत्ता बी-७०४, वॉल स्ट्रीट-II, ओरिएंट क्लबसमोर, गुजरात कॉलेंज रोड, एलिस ब्रिज, अहमदाबाद–३८० ००६ गुजरात (भारत), फोन क्र. ०७९–६८९१३ ६८४१/५५/५१, ०७९–६८१३६८०० मार्फत''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती : श्री. प्रवीणकुमार थेवर (मोबा क्र. +९१ ९७२२७७८८२८), ईमेल पत्ता : praveen.thevar@auctiontiger.net किंवा support@auctiontiger.net

पढ़ील तपशिलांसाठी संपर्क : श्री. बोधन विश्वास, मख्य व्यवस्थापक, मोबा. क्र. ८९२८२११३०५. खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत रे

सनिश्चित केले आहेत. ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत. परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे प्रावे मादर केले तर ती विकी देखील थांबविण्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली. संपादन किंवा कोणतेही

हेतसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टात विहीत अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तीच्य

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही तुटी, गैर विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

खालील तपशील प्रमाणे संचानुसार मालमत्तेचा लिलाव होणार : राखीव किंमत मालमत्तेचे वर्णन तपासणी वाढलेली तारीख बोली मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा उपजिल्हा आणि जिल्हा 08.09.2022 | 36,39,000/- | 3,63,900/-40,000/-

. नोंटणीतील बन्हमंबईमधील गाव मालाङ, तालका बोरिवली येथे असलेल्या, अशा सर्व्हे क्र. ४४४, हिस्सा क्र. १-बी आणि सी.टी.एस. क्र. १०६७

१०६७बी/१ आणि २ चा भाग अशा सब–डिव्हायडेड प्लॉट क्र. १ धारक **मोजमापित साधारण २१६८.८४** चौ. यार्डसु, **१८१३.३० चौ. मी.** शी समतुल्य जमिनीच्या सर्व त्या भाग आणि विभागावर बांधलेल्या चिंचोली बंदर, डिम्पिंग रोड, मालाड (प), मुंबई - ४०००६४ येथे स्थित <mark>'रिमसन इस्टेट</mark> को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि' अशा ज्ञात सोसायटी मधील 'रिमसन इस्टेट' अशा ज्ञात इंडस्ट्रीयल इस्टेट मधील ३ ऱ्या मजल्यावरील इंडस्ट्रीयल गाळा क्र. ३०३ धारक मोजमापित साधारण २९१ चौ. फू. चटई क्षेत्र इंडस्ट्रीयल गाळा. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा उपजिल्हा आणि जिल्हा नोंदणी ०५.०१.२०२३ ५५,५५,०००/- ५,५५,०००/- ५०,०००/-आणि शहर बेटामधील नरसी नाथा स्ट्रीट येथील 'ई' वॉर्ड क्र. ११५२ (३), स्ट्रीट क्र. ३७१–३७३ अंतर्गत पालिका दर आणि कराचे निर्धारक आणि जिल्हाधिकाऱ्यांद्वारे निर्धारित आणि मांडवी विभागाचा कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. २४८ आणि लाफ्टन्स सर्व्हें क्र. २४७३, जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन क्र. ६५९७

अशा मांडवी टाऊन प्लानिंग स्कीम क्र. १ चा अंतिम प्लॉट क्र. २१ धारक **'फैझ-ए-इद्रस प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि**.' अशा ज्ञात इमारतीमधील ३ ऱ्या मजल्यावरील मोजमापित साधारण ३११ चौ. यार्डस, २६० चौ.मी. शी समतुल्या जिमनीच्या सर्व त्या भाग आणि विभागावर बांधलेला **कार्यालय परिसर क्र. ३४.** मोजमापित साधारण २०७ चौ.फ. बिल्टअप क्षेत्र आणि **कार्यालय परिसर क्र. ३५. मोजमापित** साधारण २४४ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र आणि खालीलप्रमाणे सीमाबध्दः दक्षिणेला किंवा त्या दिशेनेः मांडवी विभागाचा कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. २४९ धारज मिळकतीवर उभी काल्बी बिल्डिंग द्वारे, उत्तरे**ला किंवा त्या दिशेने**: देवगट सय्यद हुसेन इंद्रुस द्वारे, पूर्वे**ला किंवा त्या दिशेने**: सय्यद मुकरी स्ट्रीट द्वारे आणि पश्चिमेला किंवा त्या दिशेने: नरसी नाथा स्टीट दारे

१. ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती संचानुसार राहील.

अधिकार निम्नस्वाक्षराकारांनी राखून ठेवलेले आहेत.

मंबर्ड शहर आणि मंबर्ड उपनगरचा उपजिल्हा आणि जिल्हा

नोंदणी आणि शहर बेटामधील नरसी नाथा स्टीट येथील

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने ह्या २८ नोव्हेंबर, २०२२ रोजी दिले.

ज्या रकमेने बोली वाढवायची ती संचानुसार राहील. बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल. सर्वोच्च बोलीदारांना कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपूरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.

तमाम जनतेकडून सदर ई–लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. **संचानसार इअर रक्कम** सह कोणत्याही राष्ट्रीयकृत/शेड्यल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह मोहोरबंद लिफाफ्यातील प्रस्ताव ही ०९.०१.२०२३ रोजी सायं. ४.३० पर्वी निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. डिमांड डाफ्ट/पे ऑर्डर आर.पी. क्र. १०९ सन २०१६ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी ॥, मुंबई यांच्या नावे काढणे आवश्यक आहे. वरील रक्कम/डिमांड ड्राफ्ट पे/ऑर्डर केवायसी दस्तावेजांची रितसर पडताळणी/सादरीकरणानंतर अयशस्वी बोलीदारांना परत करण्यात येईल.

ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्याच्या पूरावा/पे ऑर्डर च्या साक्षांकित छायाप्रती ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड कराव्यात. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑन्लाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे **संचानुसार** सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण मिळकतीच्या ठिकाणी संचानसार स. १०.०० ते सं. ५.०० मध्ये करता येईल. पॅन कार्ड, पत्ता, परावा व ओळख परावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मख्यांच्या वतीने बोली लावत

असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधित्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा प्रवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकार सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी o९.o१.२o२३ रोजी किंवा पूर्वी वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबईकडे सादर करावी. कसूर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही. यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून विक्रीची २५% रक्कम आर.पी. क्र. १०९ सन २०१६ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई

मुंबई यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये आरटीजीए/ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करणे आवश्यक आहे. एकदा बोली सादर केल्यावर ई-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करुन ई-लिलावाच्या बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे

यांच्या नावे डिमांड डाफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बँकेच्या पढील कामकाजाच्या दिवशी सं. ४,३० पर्यंत किंवा वसली अधिकारी-॥. डीआरटी-॥.

कसुर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास शासनाकडे जप्त करण्यात येईल. खरेदीदारांनी **अंतिम बोली रकमेची** ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, तो दिवस सोडून किंवा जर १६ वा दिवस रविवार किंवा अन्य सदीचा दिवस असेल तर १६ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेट 🗴 मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यितिरक्त, खरेदीदारांना रिजस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/ - च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/ - पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल. विहीत मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजून केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनविक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक

असल्यास तो भरून देणे बंधनकारक आहे. मिळकत ''जसे आहे जेथे आहे आणि जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' विकली जाईल. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पढे ढकलण्याचे

		<u> </u>			
	संच	सह-मालकांच्या नावांसह विकल्या जाणाऱ्या	मालमत्ता किंवा त्याच्या	मालमत्ता ज्यास	मालमत्तेवर करण्यात आलेले दावे
l	क्र.	मालमत्तेचे वर्णन जेथे मालमत्त कसूरवार व सह-	कोणत्याही भागावर	बांधिल आहे असा	व त्याचे स्वरुप व मुल्याबाबत
l		मालक म्हणून इतर व्यक्तींच्या मालकीची आहे	आकारलेल्या महसूल	अन्य कोणताही भार	अन्य ज्ञात तपशील
ĺ	?	7	3	8	4
ĺ	१	मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा उपजिल्हा आणि जिल्हा	उपलब्ध नाही	गहाण मिळकत	
ı		नोंटणीतील बन्द्रमंबर्दमधील गाव मालाद वालका			

बोरिवली येथे असलेल्या, अशा सर्व्हे क्र. ४४४, हिस्सा क्र. १-बी आणि सी.टी.एस. क्र. १०६७, १०६७बी/१ आणि २ चा भाग अशा सब-डिव्हायडेड प्लॉट क्र. १ धारक **मोजमापित साधारण २१६८.८४** चौ. यार्डस्, <mark>१८१३.३० चौ. मी.</mark> शी समतुल्य जमिनीच्या सर्व त्या भाग आणि विभागावर बांधलेल्या चिंचोळी बंदर, डंम्पिंग रोड, मालाड (प), मुंबई - ४०००६४ येथे स्थित 'रिमसन इस्टेंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि' अशा ज्ञात सोसायटी मधील <mark>'रिमसन इस्टेट'</mark> अशा ज्ञात इंडस्ट्रीयल इस्टेट मधील ३ ऱ्या मजल्यावरील इंडस्ट्रीयल गाळा क्र. ३०३ धारक मोजमापित साधारण २९१


उपलब्ध नाही

'ई' वॉर्ड क्र. ११५२ (३), स्ट्रीट क्र. ३७१–३७३ अंतर्गत पालिका दर आणि कराचे निर्धारक आणि जिल्हाधिकाऱ्यांद्वारे निर्धारित आणि मांडवी विभागाचा

२०७ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र आणि **कार्यालय परिसर क्र. ३५, मोजमापित** साधारण २४४ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र आणि **खालीलप्रमाणे सीमाबध्द**ः

गहाण मिळकत

कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. २४८ आणि लाफ्टन्स सर्व्हे क्र. २४७३, जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन क्र. ६५९७ अशा मांडवी टाऊन प्लानिंग स्कीम क्र. १ चा अंतिम प्लॉट क्र. २१ धारक **'फैझ-ए-इट्रस** प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.' अशा ज्ञात इमारतीमधील ३ ऱ्या मजल्यावरील मोजमापित साधारण ३११ चौ. यार्डस्, २६० चौ.मी. शी समत्ल्या जमिनीच्या सर्व त्या भाग आणि विभागावर बांधलेला **कार्यालय परिसर क्र. ३४,** मोजमापित साधारण



सनिल के. मेश्राम

वसली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई